

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि यु.७/१२१/२०२३

दिनांक ०६/०७/२०२३

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 46CI013860600 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यात प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. अंजु उध्दव दादलानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ५१७ चौ.फुट असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. निलेश हरेश रानानी रा- गुरु कृपा बिल्डींग, ३ रा मजला, फ्लॅट नं. ३०२ सेक्शन-२७ वॉरक नं. १५७१/१ उल्हासनगर-४ यांनी दिनांक ०५/०७/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३०००११९५८) सादर केलेल्या अर्जांन्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री/श्रीम. निलेश हरेश रानानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२३-२०२४ अखेर मालमत्ता कराची धकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- २) श्री/श्रीम. अंजु उध्दव दादलानी (लिहुण देणार) श्री/श्रीम. हरेश घनश्यामदास रानानी/निलेश हरेश रानानी (लिहुण घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. ९४२ दिनांक: १८/०६/२०१७)
- ३) श्री/श्रीम. हरेश घनश्यामदास रानानी (लिहुण देणार) श्री/श्रीम. निलेश हरेश रानानी (लिहुण घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत बक्षीस पत्राची छायांकित प्रत (अ.क्र. ०२/११७७ दिनांक: ०३/०७/२०२३)
- ४) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. ०२/११७८ दिनांक: ०३/०७/२०२३)
- ५) दिनांक ०५/०७/२०२३ रोजीचे धनुष्य धारी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस

(वनिता डगळे)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 46CI013860600 करीता मालमत्ता कर मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. निलेश हरेश रानानी अशी नोंद वर्ष २०२३-२०२४ पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(दिनेश मरोठीया)
कर निरीक्षक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	135081
Date	07/07/2023
Sign	

(मनोज गोकलानी)
उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद करमचंदानी)
कर निर्धारक व संकलक



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-7/121/2023
Token No. 41202300000625

Date- 07/07/2023
Sr. No. 46/1278

To,

SHRI. NILESH HARESH RANANI

Guru Krupa Building, Third Floor, Flat No. 302 Section-27, Bk. 1571/1
Ulhasnagar-4

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
Bearing Sr. No. 46/1278 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 05/07/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Anju Udhav Dadlani** Under Ward No. 5 Property No. 46CI013860600 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 02/1177	Dt: 03/07/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Daily Dhanush dhari	No: -----	Dt: 05/07/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: 02/1177	Dt: 03/07/2023
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: 942	Dt: 18/06/2017

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

(Signature)

